# MPL PLASTICS LIMITED

CIN No. L25209MH1992PLC066635

Regd. Office: 2, Ashish Warehouse Corporation, Punjab Foundry Industrial Estate, Near Classic Studio, Mira Bhayander Road, Kashimira, Mira Road (East), Dist. Thane - 401 104

Tel.: 2845 5450 / 2845 8967 • E-mail: mplho@mplindia.in • Website: www.mplindia.in

Date: 16th August, 2024

To,
Department of Corporate Services, **BSE Limited**,
P. J. Towers, Dalal Street,
Fort, Mumbai 400001

**SCRIP CODE: 526143** 

<u>Subject</u>:- <u>Disclosure under regulation 47 of Securities and Exchange Board of India</u> (<u>Listing Obligations and Disclosure Requirements</u>) <u>Regulations</u>, 2015.

Dear Sir/Madam,

We are pleased to inform you that pursuant to Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), The Board of Director of the MPL Plastics Limited ("the Company") have approved the quarterly un-audited financial results ("Financial results") for the period ended 30<sup>th</sup> June, 2024 at their meeting held on 14<sup>th</sup> August, 2024. The extract of the financial results were published in Active Times (English) on 15<sup>th</sup> August, 2024 and Pratahkal (Marathi) on 15<sup>th</sup> August, 2024. Copies of the same are attached for your information and records purpose.

Kindly take the same on your records and acknowledge the receipt.

Thanking you, Yours faithfully,

**For MPL Plastics Limited** 

Vishakha Jain

**Company Secretary and Compliance Officer** 

#### PUBLIC NOTICE

O WHOMSOEVER IT MAY CONCERN am concerned for my client MADHURI ANIRUDHA SONAWANE, adult, residin at B-186/4, Government Colony, Bandr East), Mumbai- 400 051. That the maider ame of my client is THAKARE MADHUR BHASKARRAO, which is mentioned in the chool Leaving Certificate, and on the PAN ard the name of my client is mentioned a MADHURI BHASKAR RAMBHAU THAKARE, and after marri THAKARE, and after marriage my client is SONAWANE, and all the three names it THAKARE MADHURI BHASKARRAC and MADHURI BHASKAR RAMBHAU THAKARE and MADHURI ANIRUDHA SONAWANE", are the names of one an me person i.e. my client, and now my client known by her after marriage name i. MADHURI ANIRUDHA SONAWANE Date: 15/08/2024

(A. K. PANDEY Advocate High Court, Off. Mangalmay Karyalaya, A. K. Marg, Bandra (E), Mumbai-400 051

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the general public at large that my clients are negotiating with Sarita Satish Shetty & Shailaja Sandeep Shetty in respect of Flat No. B/907, New Ambivali CHS Ltd, Dattaji Salvi Marg, Off Veera Desai Road, Jeevan Nagar, Andheri (West), Mumbai-400 053, admeasuring about 50.09 sq. mtrs and holding Share Certificate No. 57 bearing distinctive Nos. 561 to 570 issued on 27/08/2023. It is found from old share certificate No. 131 bearing distinctive Nos. 651 to 655 issued on 27/05/1973 in the name of Chandrashekhar Salian and thereafter transferred in the name of Mr. P. Shankar Pakkala records including chain of agreement are misplaced/lost and not traceable.

Any person/s. Financial Institution/s having an caim of whatsoever nature including by way or any agreement for sale, exchange, assignment care taker rights, security interest, inheritance succession, testamentary instrument easement, trust, encumbrance, lis pendens decree or order of any court, transfer, gift, lease lien, charge, mortgage or any other manner or have any objection pertaining to the above said flat may contact the undersigned within 15 DAYS from the date of publication with supporting documents, if any, failing which, my clients shall proceed with the completion of the transaction considering that there is no claim or demand or objection of whatsoever nature from anybody and the same shall be deemed as waived, abandoned, given up or surrendered. Date: 15/8/2024

Rajesh Bijlani Place : Mumbai Advocate High Court C/2, Evershine II CHS Ltd, J. P. Road, Seven Bungalows Andheri (W), Mumbai – 53. Mob: 9820056570 Email: bijlani.rajesh@gmail.com

<u>NOTICE</u> MRS. SNEHAL SANDESH PARAB member of Ravi Apartment Co-op. Hsg. Soc. Ltd., and co-owner of Flat No. C/210, on the Second Floor, in Ravi Apartment Co-op. Hsg. Soc. Ltd., having address at, Krishna Township, Ambadi Road, Vasai Road (W), 401 202, died on 08/02/2024. The Society intends to transfer the said Flat in the name of her husband and the other co-owner MR. SANDESH PRABHAKAR PARAB. Claims Objections are hereby invited from the heir or heirs or other claimants/Objector or objections to the Transfer of the said Shares and interest of the deceased nember in the capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs support of his/her/ their claims/ objection or transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society, or to us at the below mentioned address. If no claims bjections are received within the period escribed above, the shares and interes the deceased member in the Capital/property of the society shall be ransferred in the name of MR. SANDESH PRARHAKAR PARAR in such manner a

Adv. Parag J. Pimple, S/4, Ground Floor, Pravin Palace, Pt. Dindayal Nagar, Vasai Road (W), Tal. Vasai, Dist. Palghar - 401 202. Mob: 9890079352 Date: 15.08.2024

### PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT Shri Parshwchandra Bal Yuva Mandal through the Trustee were the lawful owner and member of the society in respect of Flat No. 05, on the Ground Floor, in building and society known as Ratnasagar CHSL, at 60 Feet Road Bhayandar (West), Dist-Thane 401101. The Original Share Certificate No. 05 bearing Distinctive Numbers from 21 to 25 issued by the society in respect of said flat have been misplaced/lost from my client for which lost report s lodged with Bhayandar Police Station bearing lost report no. 21249-2024 on 07/07/2024 Γherefore, not to enter into any transaction on the basis of the said lost documents and any person having any claim or objection in abovesaid flat may inform undersigned in writing at **102** Neelam Accord, Opp. HDFC Bank, 150 Ft. Road, Bhavander (W), 401 101, within 14 days from the date of this notice failing which shall be assumed that, no any person(s) has any claim o

#### H. P. Mehta & Associates (Advocate)

Place:Bhayander Date:15.08.2024

PUBLIC NOTICE Notice is hereby given on behalf my clients SOMNATH Co. Op. Housing Society Limited, at Sudama Nagar Bhayander (West), Taluka & District Thane 401101 which is a Registered Society registered under the MCS Act, 1960 & Rules, 1961 vide Registration No. TNA/HSG/1464/YEAR 1983, had issued (5 Five Shares) share certificate to al members of the Society since long back now most of the members had share certificate in very torn, refuse & bent over conditions. And require to issue new or Duplicate share certificate to the Members & owners of the Society premises which was decided in General Body meeting hencefore the old share certificate which was issued by the society stands hereby cancelled, null, void & illegal after publishing of this Paper notice & flowing of due process of

The person having any claim against any share certificate of the premises of, by way of Sale, Gift, Mortgage, Exchange or otherwise howsoever, hereby required to make the same known in writing with evidence to undersigned at his office at 109. Parvati Smruti, Station Road, Near Rajesh Hotel Bhayandar (West), Dist. Thane 401 101 or directly to the SOMNATH Co. Operative ng Society Ltd Within 14 days from the publication of this notice otherwise such claims if any will be considered as waived and issue new or duplicate share certificate to the owners of the building premises proceeding will be completed,

which please note. BHARAT M. SHAH B.Com L.L.B. **Advocate High Court** Place:Bhayandar (West) Dated:-14/08/2024

# **Read Daily Active Times**

#### **MILLENNIUM ONLINE SOLUTIONS (INDIA) LIMITED**

CIN: L99999MH1980PLC062779

Regd Off: Flat No.53, 5th Floor, Wing No.11, Vijay Vilash Tores Building, Ghodbunder Road, Thane 400615.

UN-AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30.06.2024

			(F	Rs. In Lakhs
Sr. No.	Particulars	Quarter ended 30.06.2024	Year ended (31.03.2024) (Year to date Figures)	Quarter ended 30.06.2023
		Un-Audited	Audited	Un-Audited
1	Total Income from Operations	0.00	0.00	0.00
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-5.38	-9.14	-5.35
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-5.38	-9.14	-5.35
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-5.38	-9.14	-5.35
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-5.38	-9.14	-5.35
6	Equity Share Capital	500.19	500.19	500.19
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-25.67	-25.67	-16.53
8	Earnings Per Share (of Rs. 1/- each) (for continuing and discontinued operations) -			
	(a) Basic	-0.01	-0.02	-0.01
	(b) Diluted	-0.01	-0.02	-0.01

with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange at www.bseindia.com (s) and the Company's website.

For Millennium Online Solutions (India) Limited Mr. Harilal Singh Date: 14.08.2024

Director (DIN: 05124923

Place: Mumbai

#### MELSTAR INFORMATION TECHNOLOGIES LIMITED

CIN: L99999MH1986PLC040604 MELSTARR Regd. Office: 159, 5th Floor, Industry House, Reclamation, Churchgate, Mumbai 400020 Tel.:+93210 30069, Website:www.melstarrtech.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED SEPTEMBER 30, 2022						
I				(₹ in Lakhs)		
SR. NO.	Particulars	3 Months ended 30.09.2022 Unaudited	Corresponding 3 Months ended 30.09.2021 Unaudited	Previous Year ended 31.03.2022 Audited		
1	Total Income	-	0.17	0.51		
2	Net Profit / (Loss) for the period (before tax and exceptional items)	(0.01)	(10.99)	(40.93)		
3 4	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items) Net Profit / (Loss) for the period after tax	(0.01)	(10.99)	(40.93)		
	(after exceptional items)	(0.01)	(10.99)	(40.93)		
5	Total comprehensive income	(0.01)	(10.99)	(40.93)		
6	Equity Share Capital	1,428.31	1,428.31	1,428.31		
7	Other equity	-	_	-		
8	Earnings per Share (of Re 10/- each)					
	Basic (Rs per share)	-	(0.08)	(0.29)		
	Diluted (Rs per share)	-	(0.08)	(0.29)		

#### NOTES:

The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements, Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com, www.nseindia.com and Company's website For Melstar Information Technologies Limited

Place : MUMBAI Dated : August 14, 2024 Neehal Mahamulal Pathan VINEET GOVERDHAN SHAH Resolution Professional Reg. No.IBBI/IPA-001/IP-P/01561/2018-19/12406 DIN 01761772

### **MELSTAR INFORMATION TECHNOLOGIES LIMITED**

CIN: L99999MH1986PLC040604

Regd. Office: 159, 5th Floor, Industry House, Reclamation, Churchgate, Mumbai 40002 Tel:+93210 30069 Website:www.melstarrtech.com

				(₹ in Lakhs
SR. NO.	Particulars	3 Months ended 31.12.2022 Unaudited	Corresponding 3 Months ended 31.12.2021 Unaudited	Previous Year ended 31.03.2022 Audited
1	Total Income	-	0.17	0.51
2	Net Profit / (Loss) for the period (before tax and exceptional items)	(0.01)	(7.15)	(40.93)
3 4	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items) Net Profit / (Loss) for the period after tax	(0.01)	(7.15)	(40.93)
4	(after exceptional items)	(0.01)	(7.15)	(40.93)
5	Total comprehensive income	(0.01)	(7.15)	(40.93)
6	Equity Share Capital	1,428.31	1,428.31	1,428.31
7	Other equity	-	-	-
8	Earnings per Share (of Re 10/- each)		(0.05)	(0.00)
	Basic (Rs per share)	-	(0.05)	(0.29)
	Diluted (Rs per share)	-	(0.05)	l (0.:

NOTES: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com, www.nseindia.com and Company's website

For Melstar Information Technologies Limited Place: MUMBAI

Dated : August 14, 2024 Neehal Mahamulal Pathan VINEET GOVERDHAN SHAH Resolution Professional Reg. No.IBBI/IPA-001/IP-P/01561/2018-19/12406

### SHAH CONSTRUCTION COMPANY LIMITED

Registered Office: 11, Shah Industrial Estate, Opp. Anna Temple, New link Road, Andheri (West), Mumbai — 400053 Phone: 022-66920678/79 | Mail ID: scclindia@yahoo.co.in | CIN: L45202MH1949PLC007048

Extract of Statement of Unaudited Results for the Quarter Ended 30/06/2024

Extract of statement of official results for the Quarter Efficien 50/00/2024					
			(Rs. In Lacs)		
Particulars	Quarter ended 30/06/24	Year Ended 31/03/24	Quarter ended 30/06/23		
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)		
Total income from operations (net)	89.24	279.93	63.27		
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(40.38)	(243.82)	(68.86)		
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(40.38)	(243.82)	(68.86)		
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(40.38)	(243.82)	(68.86)		
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other					
Comprehensive Income (after tax)]	(40.38)	(243.94)	(68.86)		
Equity Share Capital	161.25	161.25	161.25		
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	(9,904.31)	-		
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 100/- each) Basic & Diluted (in Rs.)	(25.04)	(151.28)	(42.71)		
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 100/- each) Basic & Diluted (in Rs.)	(25.04)	(151.28)	(42.71)		

Note: The above is an extract of the detailed format of Quarter Ended Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter Ened Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com)

- Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS

Directore. (DIN NO. 00933528)

ules /AS Rules, whichever is applicable. For Shah Construction Co. Ltd. Sd/- (Mehul J Shah) Place : Mumbai

ated: 14/08/2024

APPENDIX 16

(Under the bye-law no. 35)
The Form of Notice, inviting claims or objections to The transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital/Property of the Society.

NOTICE Shri/Shrimati Late.TIPANNIBAI UKANNA BALAMKAR a Member of the Parijat SRA Co-operative Housing Society Ltd. having, address at R. No. 220, 2nd Floor, Jerbai Wadia Road, Parel Bhoiwada, Mumbai - 400012 and holding flat/ tenement No 1615 in the building of the society, died on 27/05/2020 without

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest o the deceased member in the capital/ property of the society within a period o 15 (Fifteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner remaided under the background of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws o the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 10.00 A.M. to 2.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period. For and on behalf of
The Parijat SRA. Co-op. Housing Society Ltd Place: Mumbai

Hon. Secretary

#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given on behalf of my client viz. 1) Asha Sampat Waghmare, 2) Sangita Sampat Waghmare 3) Mr. Suraj Sampat Waghmare and 4) Mr. Ganesh Waghmare has acquired Flat no. 020, on Ground Floor, admeasuring 21.18 Sq. Mtrs Carpet area, in the building known as "Sai Sawali" building no. 1 & 2, and Society Known as Sai Sawali Sadan CHSL, lying, being & situate at lying, being & situate at Village - Virar, Taluka - Vasai, District -

Whereas by Articles of Agreement dated 19/06/2008 bearing doc no. VSI-2-7132-2008, M/s. Shree Ekvira Builders and Developers had sold the above said Flat no. 020, on Ground Floor, to Mr. Sampatrao Rambhau Waghmare.

Whereas, Mr. Sampatrao Rambhau Waghmare died intestate on 29/06/2012 and leaving behind his legal heirs namely- 1) Asha Sampat Waghmare (wife), 2) Sangita Sampat Waghmare (Daughter), Suraj Sampat Waghmare (son), 4) Ganesh Sampat Waghmare(Son).

If any person/anybody is having legal heir ship in the captioned Room or objection, claim, interest, dispute in the above said property/Room, he/she/they may call on Mobile No. 9890943555 or contact on office Address:- 301, 3rd Floor, Matoshree Bldg., Opp. Chintamani Jewellers, Jambhali Naka, Talaopali, Thane (West), Pin-400602 with the documentary proof substantiating his/her/their objection/claims/details of disputes within 14 days from the date of this publication. Failing which it shall be presumed that there is no claim over the said property.

Adv. Dr. Suryakant Sambhu Bhosale

#### **MELSTAR INFORMATION TECHNOLOGIES LIMITED** CIN: L99999MH1986PLC040604 MELSTARR Regd. Office: 159, 5th Floor, Industry House, Reclamation, Churchgate, Mumbai 400020 Tel.:+93210 30069. Website:www.melstarrtech.com

EXTRACT OF HINAUDITED FINANCIAL DESILITS FOR THE OHARTED FINED, HINE 30, 202

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2021							
	·			(₹ in Lakhs)			
SR. NO.	Particulars	3 Months ended	Corresponding 3 Months ended 30.06.2020	Previous Year ended			
		30.06.2021 Unaudited	Unaudited	31.03.2021 Audited			
1	Total Income	0.17	66.70	127.12			
2	Net Profit / (Loss) for the period (before tax						
	and exceptional items)	(8.11)	(14.77)	(178.19)			
3	Net Profit / (Loss) for the period before tax						
	(after exceptional items)	(8.11)	(14.77)	(178.19)			
4	Net Profit / (Loss) for the period after tax						
	(after exceptional items)	(8.11)	(14.77)	(178.19)			
5	Total comprehensive income	(8.11)	(14.77)	(178.19)			
6	Equity Share Capital	1,428.31	1,428.31	1,428.31			
7	Other equity	-	-	-			
8	Earnings per Share (of Re 10/- each)						
	Basic (Rs per share)	(0.06)	(0.10)	(1.25)			
	Diluted (Rs per share)	(0.06)	(0.10)	(1.25)			

NOTES: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com, www.nseindia.com and Company's website

For Melstar Information Technologies Limited Place : MUMBA VINEET GOVERDHAN SHAH Dated: August 14, 2024 Neehal Mahamulal Pathan Resolution Professional Managing Directo

EVIDACT OF HINAUDITED CINANCIAL DESILITS FOR THE OHADTED ENDED DECEM

Reg. No.IBBI/IPA-001/IP-P/01561/2018-19/12406

**MELSTAR INFORMATION TECHNOLOGIES LIMITED** CIN: L99999MH1986PLC040604

## 159, 5th Floor, Industry House, Reclamation, Churchgate, Mumbai 40002 Tel.:+93210 30069, Website:www.melstarrtech.com

				(₹ in Lakhs)
SR. NO.	Particulars	3 Months ended 31.12.2023 Unaudited	Corresponding 3 Months ended 31,12,2022 Unaudited	Previous Year ended 31.03.2023 Audited
1	Total Income	-	-	-
2	Net Profit / (Loss) for the period (before tax and exceptional items)	-	-	(1.02)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	-	-	(1.02)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items)	_	_	(1.02)
5	Total comprehensive income	-	_	(1.02)
6	Equity Share Capital	1,428.31	1,428.31	1,428.31
7	Other equity	-	_	-
8	Earnings per Share (of Re 10/- each)			
	Basic (Rs per share)	-	-	(0.01)
	Diluted (Rs per share)	-	-	(0.01)

NOTES: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com, www.nseindia.com and Company's website

For Melstar Information Technologies Limited Place: MUMBAI VINEET GOVERDHAN SHAH Dated : August 14, 2024 Neehal Mahamulal Pathan Resolution Professional Reg. No.IBBI/IPA-001/IP-P/01561/2018-19/12406 Managing Director DIN 01761772

#### TRANSGLOBE FOODS LIMITED Office No. G 191, Ground Floor Raghuleela Mega Mall Behind Poisar Depot Kandivali West, Mumbai, Maharashtra, India, 400067

Email Id: transglobefoods@gmail.com Website: www.transglobefoods.com CIN: L15400MH1986PLC255807

				(< in lacs)
Particulars	Quarter Ended	Preceeding Quarter Ended	Corresponding Quarter Ended of Previous Year	Year Ended
	30/06/2024	31/03/2024	30/06/2023	31/03/2024
	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Total Income from Operations	-		-	0.02
Net Profit / (Loss) for the period (before Tax,				
Exceptional and/or Extraordinary items#)	(4.35)	(4.80)	(4.29)	(18.54)
Net Profit / (Loss) for the period before tax				
(after Exceptional and/or Extraordinary items#)	(4.35)	(4.80)	(4.29)	(18.54)
Net Profit / (Loss) for the period after tax				
(after Exceptional and/or Extraordinary items#)	(4.35)	(4.80)	(15.00)	(29.24)
Total Comprehensive Income for the period				
[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)				
and Other Comprehensive Income (after tax)]	(4.35)	(4.80)	(15.00)	(29.24)
Equity Share Capital	14.49	14.49	14.49	14.49
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown				
in the Audited Balance Sheet of the previous year				(34.55)
Earnings Per Share (of Rs.10/- each)				
(for continuing and discontinued operations) -				
1. Basic:	(3.00)	(3.31)	(3.58)	(20.18)
2. Diluted:	(3.00)	(3.31)	(3.58)	(20.18)
	Total Income from Operations  Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)  Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)  Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)  Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]  Equity Share Capital  Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic:	Particulars  Particulars  30/06/2024 Unaudited  Total Income from Operations  Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)  Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)  Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)  Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)  Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]  Equity Share Capital  Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year  Earnings Per Share (of Rs.10/- each)  (for continuing and discontinued operations) -  1. Basic: (3.00)	Particulars    Solve   Particulars   Capacita	Particulars   Particulars   Quarter Ended   Quarter Ended of Previous Year   30/06/2024   31/03/2024   30/06/2023   Unaudited   Audited   Audited   Unaudited   Un

Note: a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and website of the company a www.transglobefoods.com.

Transglobe Foods Limite

Prabhakarbhai Khakkha DIN 06491642 Date: 13th August 2024 Managing Directo

Place: Mumba

Appendix-16 (Under the Bye-law No. 35)

The Form of Notice inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased member in the capital/property of the Society.

#### NOTICE

MR. N.K.K. MOHAMMED alias MR. KUNHIMOHAMMED N.K., was the former co-owner and member of Rotary Park View C.H.S. Limited, having address at Plot No:Q-1, Off. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai- 400 053, having his individual 50% shares and ownership rights and title as a first co-owner and who is holding Flat No- 101, First floor, Kush Apartment, who died intestate on 21st October, 2020, and he was holding Five shares of Rs. 50/- each, bearing Share Certificate No. 41 having Dist. Nos. 126 to 130, Dated. 7th June, 1992, in his name as a first holder, who died without making Nomination.

MR. NURUKKUPARAMBIL SAJU, who has applied to the society for the transfer of name in his favour as the one of the surviving legal heir in respect of flat and the said shares for the entire 50% share of the

respect of flat and the said shares for the entire 50% share of the deceased, and submitted relevant documents including registered Release Deed in his favour.

The society hereby invites claims or objections from the heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manners as provided under the byelaws of the society, on the basis of documents submitted by the applicant. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye laws of the society. A copy of the registered bye laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the chairman of the society, from the date of publication of this notice till the date of expiry of its period.

Place: Mumbai. Date: 15th August, 2024.

For and behalf of Rotary Park View C.H.S. Limited, Chairman/Secretary

#### **MPL PLASTICS LIMITED**

( CIN: L25209MH1992PLC066635)

Regd.Office: 2, Ashish Warehouse Corporation, Punjab Foundry Industrial Estate, Near Classic Studio, Mira Bhayander Road, Kashimira, Mira Road (East), Dist. Thane - 401 104. Tel.\ Fax: 022- 28455450 / 28458967 •

Email: mplho@mplindia.in • Website: www.mplindia.i

	Email: inpino@inpindia.in • websi			
Е	xtract of Unaudited Financial Results	for the Q		
	June, 2024		(	Rs. in Lakhs)
Sr. No.		Quarter Ended 30.06.2024	Year Ended 31.03.2024	Quarter Ended 30.06.2023
1	Total Income from Operations	0	1,216	-
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(8)	1,082	(23)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(8)	1,125	(23)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(8)	907	(23)
5	Total Comprehensive Income for the period [ Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) ]	(8)	908	(23)
6	Equity Share Capital	1,250	1,250	1,250
7	Reserves (excluding Revaluation Reserve ) as per Balance Sheet of previous year	-	(1,555)	-
8	Earnings Per Share (of Rs. 10/- Each)			
	(a) Basic	(0.07)	7.26	(0.18)
	(b) Diluted	(0.07)	7.26	(0.18)

Note:

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filed with th Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements). Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on Company's webside www.mplindia.in 2. The above financial results were reviewed by the Audit Committee and have been taken on record and

approved by the Board of Directors at its meeting held on 14th August, 2024. The Statutory Auditors have carried out Limited Review of above unaudited financial results and have issued their Limited Reivew Report on the same

By order of the Board For MPL Plastics Limited

Date: 14th August, 2024

M.B. Vaghani Whole Time Director

PILLAR INVESTMENT COMPANY LIMITED Reg. Off:- Office No 201 First Floor Raghuleela Mega Mall Behind Poisar Bus Depot Kandivali West Mumbai 400067. CIN: L65993MH1982PLC331330 UnAudited Financial Results for the Quarter ended 30th June 2024.

				(₹ In lacs)
		;	STANDALONE	
		Quarter	Corresponding	Year to
Sr. No.	PARTICULARS	ending	3 months ended in the previous year.	date Figures
		30/06/2024	30/06/2023	31/03/2024
		Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	51.34	59.89	339.27
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	38.70	49.12	211.47
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	38.70	49.12	211.47
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	38.70	49.12	141.74
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit /(Loss) for the period (after tax)			
6	and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital	38.70 198.50	49.12 198.50	141.74 198.50
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	_	564.03
8	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	1. Basic: 2. Diluted:	38.70 38.70	49.12 49.12	141.74 141.74
No	te: a) The above is an extract of the detailed format	of Ouartarly Fi	nancial Poculto	filed with the

**Note:** a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with tl Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of the Stock Exchange(s) and website of the company at www.pillarinvestments.in

For Pillar Investment Company Limite

Rashesh Mehta

Date: 14th August, 2024

DIN 08097197 Managing Director & CFO



PRIYA INTERNATIONAL LIMITED CIN: L99999MH1983PLC08684 Read, office: 501, 5th Floor, Kimatrai Building, 77-79

Tel.: 022-4220 3100, Fax.: 022-4220 3197. Website: www.priyagroup.com, E-mail: cs@priyagroup.co

EXTRACT OF STANDLONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED  30TH JUNE, 2024 (Rs. In Lacs except EPS)					
Particulars	Quarter ended 30.06.2024	Quarter ended 31.03.2024	Quarter ended 30.06.2023	Year Ended 31.03.2024	
	Unaudited	Audited	Unaudited	Audited	
Total income from operations	10.08	(56.30)	137.87	248.16	
Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	(26.07)	(58.60)	12.69	(36.72)	
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(62.68)	(1142.85)	12.69	(1120.97)	
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(62.68)	(1188.96)	7.35	(1181.22)	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(3.59)	27.87	(18.05)	16.29	
Equity Share Capital	99.60	99.60	99.60	99.60	
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	_	-	_		
Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinuing operations) (not annualised)					
Basic	(6.29)	(119.37)	0.74	(118.60)	
Diluted	(6.29)	(119.37)	0.74	(118.60)	
Notes:					

- The above unaudited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at it's meeting held on 14th August, 2024 and are in accordance with the
- applicable Accounting Standards. The above is an extract of the detailed format of financial results for the quarter ended 30th June, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter ended 30th June, 2024 are available on the Stock Exchange website (www.msei.in)

and Company's website (www.priyagroup.com). For and on behalf of the Board of Director

Aditya Bhuwania Managing Director DIN: 00018911 Place : Mumbai Date : 14th August, 2024

## PUBLIC NOTICE

Take notice that My client Mrs. Sanjana Sanjay Mistry, is he owner of Flat No. A/101 on First Floor, in Sagar the owner of Flat No. A/101 on First Floor, in Sagar Complex Building No. 6 Co-op. Hsg. Soc. Ltd. Jesal Park, Revenue Village Khari, Bhayander (East) Thane, that she has lost and misplaced her original registered Agreement for sale (Chain Agreement) dated 25.12.1997 Registered Before sub. register Thane-4 bearing Doc. No. Chhapil 81/1998 Dated 12.01.1998 executed between Miss. Anju G. Agarwal (therein referred as Transferael Mr. Filias Daou D'Soura (therein referred as Transferael G. Agarwal (therein referred as Transferor / venuor) an Mr. Elias Deog D'Souza (therein referred as Transfered

Any persons having claim, right, title or interest of any nature whatsoever by way of Sale , Gift, inheritance exchange, mortgage, charge, lien, trust, possession easement, attachment or otherwise for lost of aforesaic greement howsoever should intimate their objections in any in writing within 15 ("fifteen)days from the publication of this Notice to Adv. Satish S. Chaubey, failing which the claims of the such person's if any will deemed to have been waived and/or abandoned all intents and purpose.

SATISH S. CHAUBEY Date: 15/08/2024 (Advocate High Court)

B/123, Ostwal Ornate Bldg. No. 2, Jesal Park Bhayander (E) Dist.: Thane – 401105,

#### जाहीर सूचना सुचना याद्वारे माझे अज्ञील मे. अमरोहि देसाई व

असोसिएट्स - श्री. अमित सिंह हे दुकान क्र. १२ तळ मजला, विंग वी, विल्डींग ग्रुभम विल्डींग क्र. १ नेक्टर ६ यशवंत वायवा टाउनशीप येथील गाव आचोळे नालका बर्मां. जिल्हा पालघर येथील बांधकामित जमि तालुका चत्तक, ाजल्हा चालचर चचाल चचचामान्य धारक सर्व्हें क्र. ४९ ५०, ५१, ५२, ५३, ५४, ५५ व ५१ क्षेत्र मोजमापित २३४ चौ. फूट (विल्ट अप क्षेत्रफळ) धारल मालमत्तेचे मालक आहेत व मे. अमरोहि देसाई ॲन् असोसिएट्स यांनी सदर फ्लॅट मे. ॲंजेल इन्फ्रा यांच असासप्तस्य थाना सदर प्रश्ततः न. अजान इन्हेन । याध्याकट्ट्र गोत्थीकरण क्र. वस्तर्दः १-०५४३-२०१२ दि. १३.०३.२०१२ अंतर्गत केले. मूळ करार दि. १३.०३.२०१२ अंतर्गत केले. मूळ करार श्री. असित सिंह यांच्याकडून गहाळ झार व गहाळ तक्रार आचोळे पोलीस स्टेशन येथे गहाळ अहवाल क्र. २४६५५-२०२४ दि. ०५.०८.२०२४ अंतर्गत दाखल न्यामळे मी यादारे कोणाही व्यक्तीस सदर दुकान संबंध

त्यानुळ मा याद्वार काणाहा व्यक्तास सदर दुकान संबंधार कोणतेही दावे वा आक्षेप असल्यास त्या व्यक्तीचे दावे व आक्षेप सदर प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आर वरील निर्देशित वकील कार्यालय यांच्या पत्त्यावर वा वकीत कार्यालय येथे संपर्क करणे आवश्यक आहे ो. अमरोहि देसाई ॲन्ड असोसिएट्स श्री. अवनीश कुमार तिवार

दि. १५.०८.२०२४ **(वकील उच न्यायालय** दुकान क्र. २१, जय विजय ग्रीन लिंक रोड, नालासोपारा (पू) तालुका वसई, जिल्हा पालघर

तपशील

कालावधीकरिता कर आणि असामान्य बाबींपश्चात निव्वळ नफा/(तोटा

भरणा केलेले इक्विटी भाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी)

www.agivavit.com वर उपलब्ध आहेत.

२०२४ रोजी घेण्यात आलेल्या सभेमध्ये मंजूर करण्यात आले.

प्रचलनातुन एकुण उत्पन्न

करपूर्व असामान्य बाबी

"प्रति भाग उत्पन्न'

ब) सौम्यीकृत (रु.

दिनांकः १३ ऑगस्ट, २०२४

अ) मूळ (रु.)

टीप(पा)ः

कालावधीकरिता कर पूर्व निव्वळ नफा/तोटा

कर पश्चात एकण सर्वसमावेशक उत्पन्न

IND-AGIV)))

आयएनडी-एजीआयव्ही कॉमर्स लिमिटेड

९ ते १२, कनारा बिझनेस सेंटर, लक्ष्मी नगर, ऑफ घाटकोपर अंधेरी लिंक रोड, घाटकोपर (पू), मुंबई - ४०००७५. भारत

दूर.: +९१-२२-२५००३४९२/९३; ईमेल: info@agivavit.com; वेबसाईट: www.agivavit.com; सीआयएन: L32100MH1986PLC039004

दि. ३० सप्टें., २०२३ रोजी संपलेल्या त्रैमासिकाकरिता अ-लेखापरिक्षित स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

संपलेले त्रैमासिक

\$0/06/505\$

903.48

-68.86

-७६.४८

90

-6.84

तपशील

निव्वळ नफा / तोटा कालावधीकरिता करपूर्व, अपवादात्मक बाबी आणि विशेष बाबी पूर्व

निव्वळ नफा / तोटा कालावधीकरिता करपूर्व अपवादात्मक बाबी / विशेष बाबी पश्चात

अन्य इक्किटी मागील वर्षात दर्शित केल्याप्रमाणे पुनर्मूल्यांकन राखीव निधी वगळून

प्रति समभाग अर्जन दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी सामान्य कार्यान्वयनातून

निव्वळ नफा / तोटा कालावधीकरिता करपश्चात, अपवादात्मक बाबी / विशेष बाबी पश्चात

कार्यान्वयनातून मिळालेले एकूण उत्पन्न (निव्वळ)

कृण सर्वंकष उत्पन्न कालावधीकरित इक्किटी समभाग भांडवल ( दर्शनी मूल्य रु १० प्रत्येकी)

१. वरील विवरण हे सेबी (एलओडीआर) नियमन, २०१५ च्या नियमन ३३ अन्वयं बीएसईकडे दाखल करण्यात आलेल्या ग्रैमासिक वित्तीय निष्कर्षाच्या विस्तृत

२. स्वतंत्र ऑणि एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे लेखा समितीद्वारे दि. ०९ ऑगस्ट, २०२४ रोजी पुनरावलोकन केले आणि संचालक मंडळाद्वारे त्यांच्या १३ ऑगस्ट

प्रारुपाचा सारांश आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे विस्तृत प्रारुप स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट्स www.bseindia.com आणि कंपनीची वेबसाईं

स्वतंत्र

गत वर्ष

संपलेले त्रैमासिव

30/06/5055

नेखापरिक्षि

969.93

938.36

१३२.६४

93.28

90

चाल वर्ष-

ांपलेली सहामाही

लेखापरिक्ष<u>ि</u>त

253.35

-984.94

-949.68

-94.98

-94.98

सुदल इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन: L21541MH1979PLC021541 नोंदणीकृत कार्यालय: ए -५, एमआयडीसी, अंबड इंडस्ट्रिअल क्षेत्र, नाशिक ४२२ ०१० कॉर्पोरेट कार्यालय : २६ ए, निरमन भवन, २२७ निरमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१. ३० जून २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षित वित्तीय निकाल

रूपना.

भे कंपनीच्या एका असंरक्षित वित्तीय धनको यांनी दाखल केलेल्या आखान याचिकेच्या अनुसार, राष्ट्रीय कंपनी कायदा अपीलेट लवाद, दिह्वी (एनसीएलएटी) यांचा आदेश दिनांकीत २२ जुलै २०२४ च्या अनुसार कंपनीची प्रिपंकेज इंसॉल्व्हंसी आराखडा (पीआयआपपी) जो माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद (एनसीएलटी आदेश), मुंबई दिनांकीत १० ऑगस्ट २०२३ च्या अनुसार हेण्यात आला होता तो बाजूला टेक्ययात आला आहे, या विरोधात विहित मुदतीत सर्वोच्च न्यायाल्यात दाद माण्याचा कंपनीचा विचार आहे. तन्त्रांच्या सल्ल्वानुसार वर्षाल प्रमाण नमूद केल्यानुसारआव्हान याचिका दाखल केल्यास सकारात्मक निकाल येण्याची शक्वरात अर एनसिएलटी यांच्या आदेश लाग अनुसार कंपनीचे सर्विहत तस्त्र स्वात्मित वनको यांचा ने कृत्यानुसारआव्हान याचिका तिमाहीत पूर्ण केल्या आहेत ज्यांचे मूल्य ६२२१४० ९७ लाख इक्ते आहे. एनसीएलटी आदेशाच्या अनुसार कंपनीचे सर्विहत, असर्विहत तस्त्र कार्याचे मूल्य ६२१४० ९७ लाख इक्ते आहे. एनसीएलटी आदेशाच्या अनुसार ३० जुन २०२४ पर्वत कंपनीचे सर्विहत, असर्विहत तस्त्र कार्याचे मूल्य ६२१४० ९७ लाख इक्ते आहे.

अर लाख रुपये पत्र केले आहेत. वरील प्रमाणे नमूद केल्यानुसारआव्हान याचिका दाखल केल्यास सकारात्मक निकाल येण्याची शक्यता असल्याचे हे वितीय निकाल गोईंग कन्सर्न तत्वावर तथार करण्यावर आणि वरील प्रमाणे नमूद केलेल्या देवता रिवर्स बंक करणे आवश्यक नाही असा कंपनीचा विश्वास आहे.

वित्तीय वर्ष २०१९-२० ते २०१९-२२ करिता दाखल करण्यात आलेल्या जीएसटी विवरण पत्रात तफावती, पात्र इनपुट क्रेडिट अमान्य होणे आदी कारणांमुळे एकूण कर रक्कम रू. १,५७८. ९९ लाख च्य संदर्भात वस्तु आणि सेवा करविभागाकडून मागणी आदेश दिनांकीत १२ ऑगस्ट २०१४ प्राप्त झाले. (ज्यात दंड आणि आज आदेशाच्या तारखेण्येतचा समाच्या आहे), तसेच या विभागाने ११५७,७ ४६ लाखांचे इनपुट क्रेडिट रोख्यून पर्स्त आहे, मानिस मुंबई च्या-व्यावाला आदेश दिनांकीत १३ ऑगस्ट २०१४ प्या व्यावात्र कर स्वत्यक्ष १७, १००३ हम इ. वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेले रोखून परलेले इनपुट क्रेडिट अनब्लॉक करण्यासाठी भरणा करण्याचे आदेश कंपनीला देण्यात आले आहेत. विहित कालावधीत या आदेशाच्या संदर्भात अधीले

प्राधिकारणांकडे आव्हान देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. व्यवस्थापनाला तज्ज्ञांच्या सल्त्यानुसार या संदर्भात सकारात्मक निकालाचा विश्वास आहे. पुखरादार यांनी भरणा केलेला जीएसटी च्य आधार कंपनीने वरील प्रमाणे नमूद केलेल्या इनपुट क्रेडिट वर दावा केला आहे. आणि आवश्यक ते फॉर्म्स जीएसटी पोटेलवर सादर केले आहेत. आणि कंपनीच्या जीएसटीआवएन मध्ये दर्शित केले

90

३०/०६/२०२३

ı-लेखापरिक्षित

990.08

-69.44

-69.4६

90

-6.98

**\$9/0**8/205\$

गत वर्ष

३०/०६/२०२३

संपलेले त्रैमासिक

-लेखापरिक्षि

909.98

984.99

936.36

93.68

आयएनडी-एजीआयव्ही कॉमर्स लिमिटेड करित

संपलेली तिमाही

३० जून २०२४ | ३१ मार्च २०२४ | ३० जून २०२३

लेखापरीक्षित

२०६.३९

२०६.३९

१७६.३९

८३६.७८

३,४८८.७१

१७८.३०

१७८.३०

११४.३९

८३६.७८

90

मंडळाच्या आदेशानसा

ललित लजपत चौहान

(रुपये लाखांत)

संपलेले आर्थिक वर्ष

३१ मार्च २०२४

लेखापरीक्षित

१४,४१९.४

(३५९.४०

१२,१८१.५

१२,११७.६६

८३६.७८

१५२.0

9,066.90

डीआयएनः ०००८१८१६

३,६९८.९

(६३०.१०)

(६३0.१0)

(६३०.१०)

८३६.७८

चाल वर्ष-

गंपलेली<sup>ँ</sup> सहामार्ह

**३**9/0३/२०२३

234.68

-३६४.98

-300.

90

## पनवेल महानगरपालिका

ता.पनवेल, जिल्हा - रायगड, पनवेल ४१० २०६ फॅक्स नं : ०२२- २७४५२२३३

दुरध्वनी कार्यालय: ०२२-२७४५८०४०/४१/४२ उपायुक्त कार्यालय: ०२२ - २७४५५७५१

जा.क्र./प.महा/पर्या./३९२४/प्र.क्र.१२/१८०७/२०२४

ई-मेल: panvelcorporation@gmail.com

पनवेल महानगरपलिका कार्यक्षेत्रामध्ये पर्यावरण पूरक घरगुती / सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धा ब त्या मार्फत नागरीकांमध्ये पर्यावरण जनजागृती करणेकामी एजेन्सी नेमणूक करणेकामी तातडीने इच्छुक पुरवठा धारक / व्यक्ती यांचेकडून जाहीर निविदा मागवित आहेत. संबंधितानी त्यांचं सिलबंद निविदा महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागात दिनांक -२१/०८/२०१४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सादर करावीत, सदर तारखेनंतर आलेली निविदा विचारात घेतली जाणार नाहीत.

जाहीर नोटीस

कामपुर्णत्वाचा निविदा प्रपत्रकाची अ. कामाचे नाव अनामत क्र. कालावधी रक्कम किंमत गणेशोत्सव सजावट पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये पर्यावरण पूरक घरगुती, रु. ९८५०/-रु. ५९०/-सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धा व त्या मार्फत नागरीकांमध्ये स्पर्धेचे पारीतोषीक (GST सह) पर्यावरण जनजागती करणेकामीएजेन्सी नेमणक करणेबाबत.

निविदाच्या अटी व शर्ती आणि इतर माहीती पनवेल महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागास पाहावयास मिळतील.

सही/-(डॉ. प्रशांत रसाळ) अतिरिक्त आयुक्त (1)

पनवेल महानगरपालिका

दिनांक :- १४/०८/२०२४.

एमपीएल प्लास्टिक्स लिमिटेड सीआयएन : L25209MH1992PLC066635

साजायस्य : LC2619mm ाठवर-LC000003 २, आशिष वेअसाजस कॉपीरान, पंजाब फांजड्री इंडस्ट्रियलझस्टेर, क्लासिक स्टुडिओजवळ, मीरा माईटर रोड, काशिमीरा, मीरा रोड (पूर्व), बि.त.जो ४०१ १०४. टेलिफॅक्स : ०२२-२८४५५४५० /२८४५८९६७ ई-मेल : mplho@mplindia.in, वेबसाइट : www.mplindia.iı

दि. ३०.०६.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय

निष्कर्षांचा सारांश

वितरण होईपर्यंत

आयुक्त कार्यालय: ०२२ - २७४५२३३९

वेबसाईटः www.panvelcorporation.com

अ. क्र.	तपशील	३०.०६.२०२४ रोजी संपलेली तिमाही	३१.०३.२०२४ रोजी संपलेले वर्ष	३०.०६.२०२३ रोजीसंपलेली तिमाही
۶	परिचालनातून एकूण उत्पन्न	0	१२१६	-
?	कालावधीकरिता (कर व अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपूर्व) निव्वळ नफा/(तोटा)	(८)	१०८२	(२३)
w	करपूर्व कालावधीकरिता (अपवादात्मक व /वा अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा)	(८)	११२५	(२३)
Х	करपूर्व कालावधीकरिता (अपवादात्मक व /वा अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा)	(८)	९०७	(२३)
ч	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिताचा (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	(८)	९०८	(२३)
ξ	समभाग भांडवल	१२५०	१२५०	१२५०
b	राखीव (गत वर्षाच्या ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार	-	(१५५५)	-

ए) मूलभूत

बी) सौम्यीकृत

पनर्मल्यांकन राखीव वगळता)

उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. १०/-)

बरील विवरण हे सेबी (सूची व अन्य विमोचन आवश्यकता) वितियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्या दि. ३०.०६.२०१४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित विस्तृत वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com व कंपनीची वेबसाइट www.mplindia.in वर उपलब्ध आहे. वरील अलेखापरीक्षित वित्तीय निष्क्रवीचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले असून कंपनीच्या संचालक मंडळाद्व त्यांच्या दि. १४.०८.२०२४ रोजी आयोजित सभेमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. वैधानिक लेखापरीक्षकांनी वरील अलेखापरीक्षि

(0.06)

७.२६

(0.86)

वित्तीय निष्कर्षांचे मर्यादित पुनरावलोकन केले आहे व त्यावर त्यांचा मर्यादित पुनरावलोकन अहवाल सादर केला आहे. संचालक मंडळाच्या आदेशाव

ठिकाण : ठाणे दिनांक : १४.०८.२०२४ पूर्णवेळ संचालव

# प्रातःकाल

## अतिक्रमण विभागामार्फत फेरीवाल्यांवर कारवाई

नवी मुंबई, दि. १५ (प्रतिनिधी): नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने रस्त्याच्या कडेला व वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या अनिधकृत व्यवसाय करणाऱ्या फेरीवाले, वडा पाव, टेम्पो, नीरा टपऱ्या, उसाचे चरखे इत्यादींवर नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. ठाणे बेलापुर रोड येथील अनधिकृत टपरी, फुड टेम्पो, श्री व्हिलर टेम्पो, वडा पावच्या गाड्या जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या टपरी, फुड टेम्पो, श्री व्हिलर टेम्पो, वडा पावच्या गाड्या कोपरखैरणे डंपींग ग्राऊंड येथे जमा करण्यात आल्या. सदर कारवाईसाठी विभाग कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी पोलिस बंदोबस्तासह उपस्थित होते. यापूढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

> जावक क्रमांक/१८८० 12027 सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय रायगड सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, रायगड विभाग, कल्पतस्

इमारत, मख्य पोस्ट ऑफीस जवळ,

अलिबाग, रायगड, रायगड, रायगड, दिनांक १३/८/२४

चौकशीची जाहीर नोटीस एस. आर. एन. क्रमाांक: RGD / 13270/18/24,

फेरफार अहवाल/अर्ज क्रमांक..321/2024 सार्वजनिक न्यासाचे नाव व नोंदणी क्रमांक माँ वैष्णो दरबार सेवा टस्ट उरण

न्यासाचा पत्ता :- व्दारा सविता कुलदीप सिंह, हाउस नं. 5400, सर्वे नं. 46/6ए, गणेश नगर नं. 2. चाणजे, उरण, रायगड, उरण, चंजे (सीटी)

अर्जदार - सविता कलदीप सिंह सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की. सहायक धर्मादाय आयक्त, रायगड, हे वर नमद केलेल

अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 चे कलम 19 अन्वये खालील मुद्द्यांक चौकशी करणार आहेत: (१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरूपाचा आहे काय?

(२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय? जंगम मिळकत (वर्णन)

तपशील अंदाजे मृल्य अ.क्र 1000.00

Membership Fee (अ) जंगम मिळकतः- रोख रु. 1000/- मात्र (अक्षरी रुपये एक हजार मात्र फक्त

<u>स्थावर मिळकत (वर्णन)</u> अ.क्र. शहर किंवा गांव सी.एस किंवा मूल्यांकन क्षेत्र महानगरपालिका

किंवा सर्वेक्षण क्र

(ब) स्थावर मिळकत: रोख रु. /- मात्र (अक्षरी रुपये मात्र फक्त)

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांर्च लेखी कैफियत ही नोटीस प्रसिद्ध झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्यावर मिळेल अशा रितीने पाठवावी, त्यानंतर आलेल्या कैफियतींचा विचार केला जाणार नाही, तसेच मदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते

ही नोटीस माझे सहीनिशी व या कार्यालयाचे शिक्यानिशी आज दिनांक 13-08-2024 रोजी दिली 1. उपरोल्लेखीत मालमत्तेवर डकविणेसाठी.

2. न्यासाचे कार्यालयावर डकविणेसाठी

3. स्थानिक दैनिक वर्तमानपत्रात प्रसिध्दीसाठी

4 या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर डकविणेसाठी

5. (इतर असल्यास उल्लेख करावा..) {टिपः आवश्यक तेथे खुण करावी}

अधिक्षक (५) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय

मदत / कालावधी

अंदाजे मल्य

# TYGER

#### टायगर होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड **नोंदणीकृत कार्यालय**ः शिखर, मिठाखाली सर्कल जवळ, नवरंगपुरा, अहमदाबाद - ३८०००९, गुजरात, भारत

कॅपोरेट कार्यालय : वन बीकेसी, सी-विंग, १००४/५, १०वा मजला, वांद्रे कुर्ला कॉम्लेक्स, वांद्रे - पूर्व, मुंबई-४०००५१. महाराष्ट्र, भारत. सीआयएन : यू६५९९९जीजे२०१७पीटीसी०९८९६०, वेबसाईट : www.tyger.in ई-लिलाव व विक्री करिता जाहिर सूचना

#### सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरीटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये **टायगर होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड** (पूर्वीची मे. अदानी हार्ऊसिंग

फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात च्या प्राधिकृत अधिकाऱ्याने येथे नमूद केलेल्या प्रतिभूत मालमत्तेचा ताबा घेण्याच्या अनुषंगाने , दिनांक ६ जून २०२४ च्या निगमन प्रमाणपत्राद्वारे , कंपनी निबंधक , सहकार मंत्रालयाने कार्यालयाने जारी केलेले. येथे टीएचएफपीएल 'म्हणून संदर्भित) खालील कर्ज खात्यांमध्ये **'जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणि जसे आहे जे काही आहे** या आधारावर कर्जदाराकडून कर्जाच्या थकबाकीच्या वसुलीकरिता विक्री चा अधिकार आहे. विक्री अधोस्वाक्षरीद्वारे वेबसाइटद्वारे केली जाईल: https://adanihousing.procure247.com/ ज्याचे तपशील खाली दिले आहेत: मागणी सूचना दिनांक आरक्षित मूल्य

क्र.	सह-कर्जदार		स्थावर मालमत्तेचे तपशिल	थकबाकी रक्कम	इरठे
	जामिनदार		स्थावर मालमत्तच तपाशल	(प्रतिभूत ऋण)	बोली वाढीव रक्कम
	कर्ज करारनामा क्र.				
٩.	मनप्पा मलिनाथ हवालदार/ रेणूका हवालदार/ ८०१०एचएल००१०२४२७२	ज्ञात इमारतीत जमिन क्र.१८५ बी–क्षेत्र ५९१ – चिंचघर, तालुका वा	ट क्र. १०१, पहिल्या मजल्यावर, ४२.११ चौरस मीटर कार्पेट मोजमाप, ए विंग, साई इच्छापूर्ती कॉम्प्लेक्स म्हणून बेओरिंग हाऊस क्र. १८६ए वर बांधकामित, क्षेत्र १२८० चौ. फूट., घर क्र.१८५ए–क्षेत्र ५१४ चौ. फूट., घर ४ चौ. फूट., घर क्र.१८५बी/१– क्षेत्र८९६ चौ. फूट., घर क्र.१८६बी/२ चौ. फूट.–क्षेत्र ८९६ चौ. फूट., गाव डा व जिल्हा पालघर येथील सर्व माग व खंड आणि ज्याची चतुसिमा खालीलप्रमाणे आहे:– पूर्व – घर, पिंबम - चिंचघर रोड, दक्षिण – बांधकामाधीन इमारत	०९ जुलै २०२१ रू.१४८९२८५/- दि.२९ जून २०२१ रोजी	क्त.६५००००/- क्त.६५०००/- क्त.१०००/-
₹.	घनश्याम जी साठे/ निता जी साठे/ ८०१०एचएल००१०२६६३५	बांधलेले जुने गट/सर्व गाव – मौजे भोकरपाड	त्रफळ ४२५ चौ. फूट, बिल्ट अप क्षेत्र, तळमजल्यावर, श्री बालाजी रेसिडेन्सी म्हणून ज्ञात इमारतीत, जिमनीवर हें क्र.२८, हिस्सा क्रमांक ३, नवीन सर्व्हें क्र. ३९, हिसा क्रमांक ३, घर क्रमांक ११६७–क्षेत्र ६५३४ चौ. फूट, । (चिपळे), तालुका – पनवेल, जिल्हा – रायगड येथील सर्व भाग व खंड आणि ज्याची चतुसिमा खालीलप्रमाणे भूखंड, पश्चिम – खुला भूखंड, उत्तर – अंतर्गत रस्ता, दक्षिण – प्लॉट क्र. ३८	२३ जून २०२२ रू.१४,५६,६३८.०० दि.१७ जून २०२२ रोजी	ন্ধ.८०००००/- ন্ধ.८००००/- ন্ধ.৭০০০/-
<b>3</b> .	गणेश मारूती जोगळे/ जान्हवी गणेश जोगळे/ बीओआयएएचएल ००००१८००४	इमारतीत, टाईप – डी गाव – पास्तळ, तालुव	ऱ्या मजल्यावर, क्षेत्र २६९.७४ चौरस फूट मोजमाप म्हणजे २५.०६ चौरस मीटर, ठाकूर नगरी म्हणून ज्ञात , इमारत क्रमांक ३ मध्ये, जमीन बेअरिंग सर्व्हें क्र.६९/९/४/२ वर बांघण्यात आले, क्षेत्र १०१०० चौ. मीटर, हा व जिल्हा – पालघर येथील मालमत्त्तेचे सर्व भाग व खंड आणि ज्याची चतुसिमा खालीलप्रमाणे आहे:– पूर्व – – बांधकामाधीन, उत्तर – इमारत, दक्षिण – रस्ता	१४ डिसेंबर २०२१ रू.११,५४,३२३.०० दि.१० डिसें २०२१ रोजी	स्त.८३००००/- स्त.८३०००/- स्त.९०००/-
	इरठे सादर खाते तपशील (आरक्षित मूल्याच्या १०%) एनईएफटी/ आरटीजीएस		खाते क्रमांक: एडीएएनआयएच १००ईएमडीएएचएफ००१, बेंकेचे नाव: आयसीआयसीआय बेंक लाभार्थीचे नाव: अदानी हौर्सिंग फायनान्स प्रा.लि., आयएफएससी कोड: आयसीआयसी००००१		

ई–लिलावाची तारीख / वेळ दि. ३० ऑगस्ट २०२४. सकाळी ११.०० ते दपारी ४.०० पर्यंत

ई—लिलाव 'जसे आहे जेथे आहे. जसे आहे जे आहे या आधारावर आयोजित केले जात आहे १९–ऑगस्ट–२४ आणि २२–ऑगस्ट–२४ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ४:३० या वेळेत जागेची तपासणी

ऑनलाइन बोली (इरठे) / प्रस्ताव १६-ऑगस्ट-२४ रोजी सुरू होईल आणि २९-ऑगस्ट-२४ रोजी संध्याकाळी ५:३० पूर्वी संपेल. प्राधिकृत अधिकाऱ्याच्या सर्वोत्तम ज्ञान आणि माहितीनुसार, कोणत्याही मालमत्तेवर कोणताही बोजा नाही. तथापि, इच्छूक बोलीदारांनी भार, मालमत्तेचे शीर्षक आणि स्वतःचे निरीक्षण करून समाधानी होण्यासाठी

ज्या इच्छुक बोलीदारांनी इरठे जमा केला आहे आणि लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करणे, डेटा अपलोड करणे, बोली सादर करणे, ई–बोली प्रक्रियेचे प्रशिक्षण इत्यादीसाठी, आवश्यक सहाय्यासाठी मे

आय-सोर्सिंग टेक्नॉलॉजीज प्रा. लि. ६०३, सहावा मजला शिखर कॉम्प्लेक्स, नवरंगपुरा, अहमदाबाद ३८०००९, गुजरात, भारत येथे संपर्क साधा, ई–मेल आयडी : Karan@procure247.com, Rajesh@procure247.com, Tapan@procure247.com, सपोर्ट हेल्पलाइन क्र.: राजेश चौहान – ६३५४९१०१८३, करण मोदी – ७०१६७१६५७७ चौकशीः Helpdesk@procure247.com, आणि कोणत्याही मालमत्तेशी संबंधित प्रश्नासाठी प्राधिकृत अधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकताः गौरेश मांजरेकर -९८७०५८६४९०, ई-मेल आयडी: gauresh.manjrekar@tyger.in सोमवार ते शनिवार या कामाच्या वेळेत. (तपशीलवार अटी आणि नियमांसाठी कृपया https://adanihousing.procure247.com या वेबसाइटला भेट द्या)

टीप: ही सूचना सरफायसी कायदा, २००२ अंतर्गत वैद्यानिक १५ दिवसांची विक्री सूचना आहे

भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल. दिनांक : १५.०८.२०२४

टायगर होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड Change Of Name Change Of Name

#### Change Of Name Change Of Name

स्थळ : मुंबई

दिनांक : १४ ऑगस्ट, २०२४

JOLYN CELIA HAVE CHANGED MY NAME TO JOLYN AMANNA AS PER DOCUMENTS HAVE CHANGED MY

NAME FROM 'RUBINA  $\mathsf{G}\,\mathsf{U}\,\mathsf{L}\,\mathsf{A}\,\mathsf{M}\,\mathsf{M}\,\mathsf{O}\,\mathsf{H}\,\mathsf{A}\,\mathsf{M}\,\mathsf{M}\,\mathsf{A}\,\mathsf{D}$ 'RUBINA SAIYYAD 'TO MOHAMMAD SHAIKH 'AS PER ALL DOCUMENTS. THAVE CHANGED MY NAME

FROM 'RUBINA GULAM  $\mathsf{M} \mathsf{O} \mathsf{H} \mathsf{A} \mathsf{M} \mathsf{M} \mathsf{A} \mathsf{D}$ SHAIKH 'TO RUBINA MURSHEED AHMED SIDDIQUI 'AS PER ALL DOCUMENTS. I HAVE CHANGED MY

NAME FROM MOHD JAVED ARIF KHAN TO MOHAMMED JAVED ARIF KHAN AS PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM GULAMMOHAMMAD MOHAMMADJAMA 'TO' GULAN MOHAMMAD MOHD JAMA SHAIKH 'AS PER ALL

DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME **MEHRUNNISSA** GULAMMOHAMMAD SAIYYAD MEHRUNNISA GULAM MHAMMAD SHAIKH 'AS

PER ALL DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM 'MIRZA GULAM BAIG 'TO ' MIRZA

ALAM BAIG 'AS PER ALL

DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM 'RUBINA MIRZA GULAM BAIG 'TO 'RUBINA MIRZA ALAM BAIG 'AS PER ALL DOCUMENTS HAVE CHANGED MY

NAME FROM 'RUBINA MIRZA ALAM BAIG ( TO ( RUBINA FAIZ ALAM BAIG AS PER ALL DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM VINAY KUMAR JAYSWAL. TO VINAY RAJENDRA KALWAR AS PER DOCUMENTS

HAVE CHANGED MY

NAME FROM SHYAM BHAGAWAN PARADHI. TO SHYAM BHAGWAN PARDHI. AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM MD ILYAS AB RAZZAQUE. TO

MOHAMMAD ILIYAS ABDUL RAZZAQ SHAIKH AS PER DOCUMENTS I HAVE CHANGE MY NAME FROM RUJESH BINAYAK

SHYAMA DEO TO RUJESH

BINAYAK SHYAMA SUNDAR

DEO AS PER DOCUMENTS

# **∭ Change Of Name**

I HAVE CHANGE MY NAME FROM SHYAMA DEO TO SHYAMA SUNDAR DEO AS PER DOCUMENTS HAVE CHANGED MY

NAME FROM SHAIKH MOHAMMED AMAAN SALIM TO MOHAMMAD AMAAN SALIM SHAIKH AS PER DOCUMENTS HAVE CHANGED MY

KAMALBHAI SONI TO NEW NAME: DIYA DEVEN SONI AS PER MY AADHAAR CARD. RESIDENCE CARD. KANDIVALI-WEST, MUMBAI-400067. HAVE CHANGED MY

NAME FROM: DIYA DEVEN

SNEHA ASHOK MOTWANI TO SNEHA ASHOK MATWANI AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM ASHOK RADHOMAL

NAME FROM

RADHOMAL MATWANI AS PER DOCUMENTS HAVE CHANGED MY NAME FROM DATTATRYA KASHINATH MANMODE TO DATTATARAYA KASHINATH

MANMODE AS DOCUMENTS

MOTWANI TO ASHOK

## HAVE CHANGED MY

एम. व्ही. अशर

पूर्ण वेळ संचालक

डीआयएन : ०६९२९०२४

NAME FROM TEJASHREE KRISHNA VANJARE TO TEJASHREE RAJESH AS SATAM PER DOCUMENTS

- Change Of Name

सुदल इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या च्या वतीने आणि त्यांच्या करिता

LHAVE CHANGED MY NAME FROM AJIT UMARSI KARYA TO AJIT UMARSHI KARIYA AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME

RITESHKUMAR BISHNUDAYAL BAJAJ TO RITESH KUMAR AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM: DIYA DEVEN

FROM

KAMALBHAI SONI TO NEW NAME: DIYA DEVEN SONI AS PER MY AADHAAR CARD. RESIDENCE CARD. KANDIVALI-WEST, MUMBAI-400067. I HAVE CHANGED MY NAME

FROM MEHERUNNISA ANWAR AJMERWALA TO MEHROON ANWAR AJMERWALA AS PER **DOCUMENTS** I HAVE CHANGED MY NAME FROM SANTOSHKUMAR

RAMCHANDRA BADHE TO

SANTOSH RAMCHANDRA

BADHE

DOCUMENTS.

AS

#### HAVE CHANGED MY FROM NAME MAYA SANTOSHKUMAR BADHE TO MAYA SANTOSH BADHE AS PER DOCUMENTS.

HAVE CHANGED MY

Change Of Name

NAME FROM MOHD ASIF IRFAN AHMAD TO MOHAMMAD ASIF IRFAN AHMAD KHAN AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME

FROM WANIA MOHAMAD SADIQUE MOMIN MOHAMMED WANIA SADIQUE MOMIN AS PER DOCUMENTS HAVE CHANGED

MY NAME FROM LIZA SADIQUE MOMIN TO MOHAMMED LIZA SADIQUE MOMIN AS PER DOCUMENTS HAVE CHANGED MY

NAME FROM SHAIKH MOHD YUNUS MOHD YUSUF TO MOHD YUNUS YUSUF SHAIKH AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM BABY NISHAT IQBAL

MUKADDAM TO NISHAT

IQBAL MUKADDAM AS PER

DECLARATION.

# I HAVE CHANGED MY NAME FROM SAINATH BAGAYATKAR TO SAINATH

Change Of Name

PER DECLARATION I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL KADIR ESMAIL KHAN TO ABDUL KADIR ISMAIL KHAN AS

PER DOCUMENTS

SUDHIR BAGAYATKAR AS

I HAVE CHANGED MY NAME FROM MOINUDDIN BABI SALAUDDIN BABI TO MOINUDDIN SALAHUDDIN BABI AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM NETHRA KRUPA KAMATH TO KRUPA GANAPATHY KAMATH AS PER MY DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED MOHAMMED HASAN SHAIKH TO SALIM HAROON SHAIKH AS PER

**DOCUMENTS** I HAVE CHANGED MY NAME FROM M FAROQUE KHAN/ FAROOQUE BASHIR KHAN TO MOHAMMAD FARUK BASHIR KHAN AS

AS PER DOCUMENTS

PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM NEMICHAND TO NEMICHAND NISHAD

#### I HAVE CHANGED MY NAME FROM SUNIL VITHHHAL

KOLI TO SUNIL VITTHAL

AS PER MAHARASHTRA GAZZETE NO-M-24122641 I HAVE CHANGED MY NAME FROM VICTOR HERALD KARKADA TO HERALD CHARLES KARKADA AS

PER MY AADHAR CARD I HAVE CHANGED MY NAME FROM VADGAMA KHYATI BHUPENDRA TO KHYATI BHUPAT VADGAMA

AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM ADITYA SANTOSH SHRIVASTAVA

TO AADITYA SANTOSH SHRIVASTAVA AS PER **DOCUMENTS** I HAVE CHANGED MY NAME FROM ARCHANA RAVINDRA SORTE

RAVINDRA

AS SORATE PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM CHHAYA SAKHARAM BAIT TO SAKSHI SACHIN SAWANT

AS PER DOCUMENTS

ARCHANA

#### HAVE CHANGED MY NAME FROM SUNII KUMAR

AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM UMANATH HIRALAL SHARMA UMANATH HIRALAL NAI AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY

DANOMAL GANANI TO

SUNIL DANOMAL GANANI

सही/-

प्राधिकृत अधिकारी

NAME FROM KAUSHLYA SHARMA UMANATH TO KOUSHALYADEVI UMANATH NAI AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM DIVYA JAYANTI PATEL TO DIVYA

JAYANTIBHAI PATEL AS PER DOCUMENTS